


मुख्यता
शृङ्खला

सप्टेम्बर २०२०

मूल्य ५ रुपयां



भारतीय सिभाग
निष्ठापिता

तुकारामांच्या जोडअभंगाचे वाचन आणि निरुपण

- दिलीप धोँडगे

भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी |
 मज ऐसी कष्टी नाही दुजी ||१||
 अखंड तुमचे धंद्यावरी मन |
 माझें तों हेकण करिती सर्व ||ध्रु.||
 जोडितसा तुम्ही खाती हेरेचोरे |
 माझी तव पोरे हळीती ||२||
 तुमची व्याली माझे डाई हो पेटली |
 सदा दुष्ट बोली सोसवेना ||३||
 दुष्टवृत्ति नंदुली सदा द्वेष करी |
 नांदो मी संसारी कोण्या सुखे ||४||
 भावा दीर कांही धड हा न बोले |
 नांदो कोणां खाले कैसी आतां ||५||
 माझ्या अंगसंगे तुम्हांली विश्रांति |
 मग धडगति नाही तुमची ||६||
 ठमकते ठुमकते जीव मुठी धरुनि |
 परि तुम्ही अजुनि न धरा लाज ||७||
 वेगळे निघता संसार करीन |
 नाही तरी प्राण देते आतां ||८||
 तुका म्हणे जाला कामाचा अंकित |
 सांगे मनोगत तैसा वर्ते ||९|| (४२४४)

(श्रीतुकारामबाबांच्या अभंगांची गाथा, महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २०११)

तुकोबांच्या प्रस्तुत अभंगकवितेचा व अभंग क्र. ४ २४५
या अभंगकवितेचा भाषाविज्ञानातील व मानवंशास्त्रातील
काही तत्त्वांच्या आधारे विचार करायचा आहे. प्रथम प्रस्तुत
संहितेचा विचार करू. नंतर सलगपणे दुसऱ्या संहितेचा
विचार करायचा असल्यामुळे ती संहिता नंतर मांडू.
भाषाविज्ञानातील व मानवंशशास्त्रातील तत्त्वांचा वापर
जसजशी गरज निर्माण होईल तसेतसा करावयाचा आहे.
आधी भाषावैज्ञानिक व नंतर मानवंशशास्त्रीय किंवा उलट
असा वापर करायचा नाही. दोन्ही शास्त्रातील तत्त्वे एकत्रितपणे
वापरली तरी त्यांचे पृथक उपयोजन ध्यानात येईल.
चिन्हशास्त्राच्या भाषेत बोलायचे तर या अभंगकवितांचा
विचार वाचिक चिन्हे (verbal signs) व सामाजिक किंवा
सांस्कृतिक चिन्हे (socio or cultural signs) या तत्त्वांच्या
साहाय्याने करायचा आहे.

अभंगाचे पहिले कडवे आहे:

भ्रतारेसी भार्या बोले गुजगोषी | मज ऐसी कष्टी नाही दुजी ||१||
या कडव्यात कुतूहल निर्माण व्हावे असा आशय येतो व
त्याचाच क्रमशः विस्तार अभंगभर होत जातो. कुतूहल
निर्माणे होते असे म्हणण्याचे कारण भार्या भ्रतराशी गुजगोषी
करत आहे आणि गुजगोषीचे म्हणजे गुप्त गोषीचे सूतोवाच
‘मज ऐसी कष्टी नाही दुजी’ असे लगेच सांगून केले आहे.
यामुळे कुतूहल निर्माण होते. इथे पती-पती किंवा नवरा-
वायको असे किंवा इतर शब्दप्रयोग टाळून भारदस्त असा
तत्सम संरक्षत शब्दांचा वापर केला आहे. भ्रतार आणि भार्या
या वाचिक चिन्हप्रयोगामुळे हया जोडीला अभंगाच्या उद्घाह
कडव्यातच उचलले गेले आहे. श्रीमान-श्रीमती सारख्या
शब्दप्रयोगामुळे जेवढा उपहास साधला जातो तेवढा उपहास
साधला आहे. उपहासासाठी भारदस्त असा तत्सम संरक्षत
शब्दप्रयोग केलेला असला तरी त्यांचे साधारीकरण केले
आहे. काव्यातील व्यक्ती कोणाही विशिष्ट व्यक्तीशी अथवा
कोणत्याही एका विशिष्ट स्थलकालाशी संबंधित न होता
सर्वसाधारण स्वरूपात प्रतीत होणाऱ्या व्यक्ती म्हणजे
साधारणीकरण होय. हे झाले रसचर्चेच्या अंगाने

साधारणीकरणाचे एपटीकरण, अलंकाराची पुरिभाषा
वापरायची तर भ्रतार आणि भार्या या शब्दप्रयोगात्मा
रुपकातिशयोवती असेही म्हणता येईल. हे भ्रतार व भार्या हे
महाराष्ट्रीय संस्कृतीतील आहेत. प्रस्तुत अभंगातील भार्या
कष्टी आहे कारण भ्रताराचे मन अखंड आफल्या धंदयावा
असल्याचे तिचे म्हणणे आहे, तिच्या काष्टी असल्याची कारणे
ती तिच्या मताने मांडत आहे, कुतूहलातील सर्व घरक त्या
भार्येची हेळसांड करतात. तिचा भ्रतार कमवतो (जोळितमा)
आणि बाकीची होरचोरे म्हणजे कुतूहलातील इतर भावांती मुळे
आयत खातात. भ्रतार आणि भार्येची मुळे मात्र तलमलात
(हलहलती). भ्रताराची आहे भार्येची डाव धरून असल्यासारखी
वागते. (डाई हो पेटली), सहन द्योऊ नये इतके दुष्ट बोलते,
दुष्ट वृत्तीने वागणारी भ्रताराची बहीण म्हणजे नण्डी द्यो भार्येचा
कायम द्वेष करते. आता आपण संसारात कुरुत्या मुख्याने
राहावे असा तिच्यापुढे प्रश्न असल्याचे ती म्हणते. भ्रताराचे
भाऊ-जेठ व दीर कोणीही धड बोलत नाही. आपण कोणाच्या
आश्रयाने नांदावे (कोणा खाले नांद) अग्या निच्यापुढे प्रश्न
आहे. आपण पती असल्यामुळे पांतिर्थमांप्रमाणे वर्तन करून
आपल्या पतीला विश्रांती मिळते. पण आपण गेल्यावर
-मेल्यावर भ्रताराची अवस्था (गत) काही धड गहाणार नाही
असे ती भ्रताराला स्पष्टपणे सांगत, ख्रीमुलभ वृत्ती म्हणून ती
जीव मुठीत धरून नस्ते -थर्टने. पण आपल्या भ्रताराला
काहीच लाज वाटत नाही अशी तक्रार ती बोलून दाखवते.
शेवटी ती भ्रताराला कुरुत्यातून फुट्टन वेगाळे निच्यायचा दृश्यास
देते. भ्रतार वेगाळा निच्याला तरच ती त्याच्याशी संसार
करणार आहे; नाहीतर भार्येची प्राणत्यागाची तयारी आहे.
अभंगाच्या अखेरच्या कडव्यात तुकोबांचे भाष्य आहे. ते
म्हणजे: भ्रतार अखेरीस कामाचा म्हणजे भार्येचा अंकित
झाला व तिने ज्या तक्रारी नोंदवल्या त्या दुरुस्त करायला
तयार होऊन भार्या सांगेल तसेवर्तन करायला तयार झाला.

आता वाचिक चिन्हे आणि सामाजिक व सांस्कृतिक
चिन्हांच्या काव्यातील प्रयोगामुळे जे काव्य किंवा जे
काव्यनाट्य निर्माण झाले आहे त्याचा विचार करू. भ्रतार

आणि भार्या हे तत्सम संस्कृत शब्दप्रयोग एरक्ची व्याख्यारात भापरात नसले तरी काळ्यात किंवा नाट्यात चापरले जातात. भतार आणि भार्या यांना नातेसंबंध विवाहजन्य आहे, समाजामध्ये, पण तो व्योगातील समाज असो विवाहामुळे नातेसंबंध निर्माण होतात व ते पर्वतेन्ही होतात. ("In human Society, kinship is allowed to establish and perpetuate itself only through a specific forms of marriage": "Structural Analysis in Linguistics and in Anthropology": "Structural Anthropology": Claude Levi - Strauss, Basic Books, p-50-51)

प्रसूत आणंगातील भतार आणि भार्या यांच्या विवाहामुळे पती, पत्नी, सासू, नंद, भतारांने गाऊ मुहण्ये जेड व दीर अशी रसा नाती निर्माण शालेली आहेत. पूर्क्षी एकदया भताराची आपल्या भरातील मुलगा व भाऊ सी दोन नाती त्यांच्या आईवडिलांच्या विवाहामुळे निष्ठन शालेली होतीच. आ अणंगातील व्यवती व लांची आपापरातील नाती यांचा पट आकृतीच्या साझेयाने खालील प्रगाणे सखवता घेईल.

कौटुंबिक शिळी (अ)

	स्तंभ १ (कौटुंबिक नाती)	स्तंभ २ (सामाजिक व संस्कृतिक नाती)	स्तंभ ३ (व्यवितागत दृष्टिकोन)
क.	भतार	विवाहजन्य संबंध	भार्या
ख.	भतारांनी आई	सासू	व्याली
ग.	भताराची बहीण	नंद	नंदुली
घ.	भताराचा गोडा भाऊ	जेड (दीर)	भावादीर
च.	भताराचा लालान भाऊ	दीर	भावादीर


ऐच ग, घ, आणि च या अक्षंगातील नावांबद्दल म्हणता घेईल. आई, सासू आणि व्याली ती आउल्या असावरील एकदय व्यवतीची नावे आहेत. भताराची आई, भार्येची

सामाजिक व सांस्कृतिकदृष्टिका सासू व भार्येच्या व्यवितागत दृष्टिकोनाने व्याली, 'आई' या संज्ञेत दोन रुक्म आहेत. आई, घोषकारक क्लॅची कंपने चालू ठेवून हक्का संधपणे बाहेर येते तेव्हा या छक्कीचे उच्चारण होते. 'आ' व 'ई' हे दोन्ही रुक्म विक्वाचा रुक्म आहेत. 'सासू' या शब्दात सू + शा + सू + ऊ आसे चार छक्की आहेत. 'आई' तील छक्कीच्या दुप्पट आहेत. [स] चे उच्चारण जिभेच्या करण्याचा भागाने सातांगामच्या भागाला स्पर्श करून वायुग्रवाळ अडवला जातो. पण तो पूर्णपणे अडवला जात नाही. बारीक पट राहन तो अडवल्याने तेथे दुक्के घर्षण द्याते. थायुले [स] या छक्कीला घर्षक छक्की आसे म्हणतात. मुखाबाटे संधपणे वायुग्रवाळ साहेर येउन निर्माण होणारे [आ], [ई] हे छक्की व घर्षण करीत मुखाबाटे बाहेर येणारा वायुग्रवाळ व त्यायुले निर्माण होणारा [स] हा छक्की हा परक सहजपणे ध्यानात येतो. [स] हा छक्की एकदय शब्दात देनवता उच्चारावा लागतो हे ध्यानात व्यावे. हे भाषाशास्त्रीय निन्हत्याकृत्या अतार्किक वाटत असले तरी सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिका आई व सासू या चिन्हांच्या अर्थ गात्र तार्किक आहे. तार्किकतेमुळे अतार्किकताही मछत्क्षपूर्ण डरते. म्हणून भाषाशास्त्रीय छक्कीपातलीवर विश्लेषण केले. 'व्याली' चे उच्चारण ध्यानात धेण्याची गरज नाही. व्यालीच्या उच्चारणाला व्यवितागत संदर्भ आहे. प्रसूत होऊन अपत्याता जन्म देणारी म्हणून व्याली. व्यालीला सामाजिक - सांस्कृतिक संदर्भ नाही. उलट तो संदर्भ नाकारायचा म्हणून फारसा वापरात नसलेला शब्दप्रयोग करून सामाजिक- सांस्कृतिक संदर्भ नाकारून व्यवितागत संदर्भप्रधान केला आहे. व्याली - नंदुली या शब्दांच्या उच्चारणातील ईकारान्त प्रयोगांनुसार त्यांच्याबहलचा उच्चारकत्याचा मानसिक पातळीवरील दैशात्मक भाव अपण जाणू शकतो. 'आवादीर' या शब्दप्रयोगातील भाव हे पद भायेने तटस्थपणे वापरून आपल्याशी नाते नसल्याचे सूचित करणारे आहे. दोन भावांवेळी गोडा असलेला भाऊ जेड असतो व लालान दीर असतो. यांगुले दोहोंचा उल्लेख केला आहे. पण ताटस्थ गात्र राखलेले आहेच. भताराचे आपल्या

परिवारातील घटकांशी असलेले संबंध हे रक्तसंबंधी (relation of consanguinity) आहेत. भ्रताराचे व भार्येचे नाते हे रक्तसंबंधित नसून ते विवाहजन्य अतएव स्नेहाचे (relation of affinity) नाते आहे. किंवा अधिक सूक्षमपणे सांगायचे तर विवाहजन्य नाते म्हणजे कामवासनेशी निगडित (relation of sex) आहे. भ्रतार व भार्या ही ज्या मातापित्यांची लेकरे आहेत ते त्यांच्या मातापित्यांशी वंशज म्हणून संबंधित (relation of descent) आहेत. भ्रतार व भार्या यांची लेकरे हे त्यांचे वंशज (descent) होते. यामुळे भ्रताराच्या रक्तसंबंधित व्यंक्तींचे संबंध हे पहिल्या स्तंभातील नातेवाईक संज्ञावरून (kinship terms) कळते. हे नातेसंबंध प्रेममूलक अशा जिह्वाळ्याचे (avunculate) आहेत. विवाहजन्य संबंधांतून जे सामाजिक व सांस्कृतिक नातेसंबंध प्रस्थापित होतात ते स्तंभ दोनमध्ये उपयोजिलेल्या नातेसंबंधित संज्ञावरून कळतात. वस्तुतः पहिल्या स्तंभातील नातेवाईकवाचक संज्ञांनाही सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आहेतच; पण आपण कौटुम्बिक पातळीवरील संदर्भ ध्यानात घेतले आहेत. तिसऱ्या स्तंभातील शब्द हे स्तंभ दोनमधील संज्ञांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाना नाकारणारे असल्यामुळे व्यक्तिगत संदर्भ विविक्षित शब्द वापरून व्यक्त केले आहेत. यांमुळे ते शब्द संज्ञा न ठरता ध्वनिदृष्ट्या भिन्न असल्याचे वर पाहिले आहेच. इथे नातेवाईकवाचक संज्ञा व भार्येचे शब्द यांचे कार्य कळते; पण त्यामुळे व्यवस्था मात्र कळत नाही. त्यासाठी चिन्हमीमांसा जोडीला घ्यावी लागते. तसा विचार पुढे येणार आहेच. भार्येकडून सामाजिक-सांस्कृतिक चिन्हे नाकारली जाऊन वैयक्तिक पातळीवर जी नवीन चिन्हे वापरली आहेत त्यामुळे सामाजिक- सांस्कृतिक पातळीकडून भाविनिक पातळीकडे स्थानांतरण होते. याला रॅडक्लीफ - ब्राउन (Radcliffe - Brown) याने दृष्टिकोन (attitudes) म्हटले आहे. (तत्रैव, पृ. ३८) हे स्थानांतरण असंशात्मक असते. (कौटुम्बिक -सामाजिक संस्थांना जो भार्येकडून नकार दिला आहे, त्यावरून हे ध्यानात घ्यावे.) कौटुम्बिक, सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थांमधील प्रचलित

संज्ञामध्ये जी कमतरता अगर विरोधाभास व्यवतीला जाणवतो तो दूर करायचे काम भावनिक व्यवस्था करत असते.

* प्रस्तुत अभंगातील नातेसंबंध व्यवस्थेचें स्वरूप लक्षात यावे म्हणून वलोद-लेव - स्ट्रौस यांच्या आकृतीचा उपयोग करून घेता येईल. (तत्रैव, पृ. ४९)



\pm
Reciprocity (prestations and counter prestations)
परस्परविनिमयता (कर्तव्यतत्परतेने करायची कृती)
किंवा कृती न करणे)

या अभंगातील भ्रतार आणि भार्या हे समतरतेच्या (=) स्थानी आहेत. भ्रतार हा + अधिकार (जमा करणारा) स्थानी आहे. भार्येने केलेले नवन्याबाबत केलेले वर्णन (अखंड तुमचे धंदयावारी मन, जोडितसा तुम्ही) ही गोष्ट स्पष्ट करणारी आहेच. सासू नणंद, भावादीर (भ्रताराची आई, बहीण, भाऊ) हे परस्परविनिमयता (\pm) या स्थानी आहेत पण भार्येची तक्रार नेमकी या स्थानाबद्दल आहे. ते कर्तव्य तत्परतेने कृती न करणरे (-) आहेत. त्यामुळे ते उपभोक्ताच्या (-) स्थानावर गेलेले आहेत. उपभोक्त्याचे स्थान आणि तत्परतेने कृती न करण्याच्या स्थान एकच आहे हे (-) या चिन्हावरून लक्षात घ्यावे. भार्येच्या या दृष्टिकोनामुळे पती - पत्नीमधील सौहार्द संबंधाला धक्का पोहोचलेला आहे. म्हणूनच अभंगाच्या पहिल्या उद्ग्राह कडव्यातच तिने 'मज ऐसी कष्टी नाही दुजी' अशी तक्रार नोंदवली आहे व तक्रारींचा पाढा पुढे चालूच ठेवला आहे. तिच्या दृष्टीने

(attitude) ती करत असलेल्या तज्जरी रास्त आहेत. या विशिष्ट कुटुंबात भार्येचा भ्रतार हा जमा करणारा (+) आहे. ती सारखा धूदधावर मन ठेवून पैसे कमवतो; पण त्याच्याशी संक्रित पत्नी व मुले (=) मात्र वंचिताचे जिणे जगतात भार्येच्या तज्जरोच्या पाढ्यातील काही अंश असा : “माझे ते हैल्यं करितो सर्व, माझी तव पैरे हळ्हलीती, तुमची व्याली नाही डाई हो पेटली | सदा दुष्ट बोलौ सोसवेना दुष्टवृत्ति नंदुलो सदा द्वेष करी | नंदो मी संसारी कोण्या सुखे || भावावर काही धड हा न बोले | नंदो कोणां खाल कैसी आतो ||” भार्येच्या तज्जरीतून निष्पन्ह होणारी गोष्ट म्हणजे ती परस्परविनियतेन (=) करतव्यतपरता ध्यानी ठेवून पतीला साध देते. (माझ्या अंगसंगे तुळांसी विश्रांति) त्याची नुलेही त्यांच्या सोबत आहेत. पण ती मुले असल्यामुळे उपभोक्ता (-) स्थानी आहेत. पण तेथे दुसरीच मुले (हेरचौर) लाभ घेतात व भ्रतार- भार्येची मुले मात्र हळ्हलतात. आई, व्याहिण, भाऊ हे परस्परविनियाकडून उपभोक्ताकडे स्थानातरित होऊनही ते भार्येला छलतात ही तिची तप्पगर आहे कारण नव्याला त्याबद्दल काही वाटत नाही. यामुळे ती गेल्यावर (मेल्यावर) भ्रताराची अवक्षा (गत) काही धड होणार नाही हे ही ती सांगते. इतके दिवस तिने नटूनथटून सर्व सहन केले म्हणजे बाहेर हे बिंग फुटू दिले नाही पण नव्याला मात्र काही लाज वाटत नाही. आपले हे परस्परसौहादारचे (=) नाते टिकवायचे असेल व संसार सुरव्हीत चालू ठेवायचा असेल तर नव्याला या कुटुंबाला फोडून वेगळे निघावे लागेल असे तिचे स्पष्ट मत बोलून दाखवते. ‘वेगळे निघणे’ या वाक्प्रयोगाला सामाजिक सांस्कृतिक संदर्भ आहे. नाही वेगळे निघालात तर मी प्राणत्याग करीन असे निर्वाणीचा इशाराही तिने दिला आहे. हे सर्व ऐकून घेतल्यावर भ्रतार हा भार्येचा अंकित झाला. रक्तसंबंधित नात्यापेक्षा विवाहजन्य कामभावनेच्या नात्याला (relation of sex) प्राध्यान्य देऊन भार्या जसे सांगेल तसे वागायला तयार झाला.

कामाचा अंकित कांतेने प्रार्थित |
तूं का हो दुश्चित निरंतर ||१||
माझी मायबाबे बंधु हो वाहिण |
तुज करी सीण त्यापीन मी ||२||
त्यांचे जरी तोंड पाहेन मागुता |
तरि मज हत्या घडो तुझी ||३||
सकाळ उठोन वेगळा निघन |
वाहतो तुझी आण निश्चयेसी ||४||
वेगळे निघता घडीन दोरे चुडा |
तूं तर व माझी जोडा जमाचा कीं ||५||
ताईत सांकळी गळांचि दुलडी |
बाजुबंद जोडी हातसर ||६||
वेणीच जे न ग सर्व ही करीन |
नको धरू सीण मनी काही ||७||
नेसावया साडी सेलारी चुनडी |
अंगोंची कांचोळी जाळिया फुले ||८||
तुका म्हणे केला राडेने गाढव |


मनासवे धांव घेतलीसे ||९|| (४२४५) तत्रैव ,

आधीच्या अभंगात भार्यने आपणासारखी दुसरी कोणीच कट्टी नाही आणि ते कट्टी असणे कोणत्या पार्श्वभूमीवर अनुचित आहे हे पटवून दिल्यावर कामाचा अंकित झालेला म्हणजे विवाहजन्य कामभावसंबंधाला जपणार आता पल्तीची विनवणी करत आहे. या अभंगात सुरवातीच्या उदग्राह कडव्यात ‘भार्या’ ह्या संज्ञेएवजी ‘कांता’ ही संज्ञा वापरली आहे. ‘भार्या’ ही तुकोबांनी वापरलेली साधारणीकृत संज्ञा पहिल्या अभंगात योग्य होती. पण आता भ्रतार हा कामाचा अंकित झालेला असल्यामुळे ‘भ्रतार’ ही संज्ञा गृहीत धरून ‘कामाचा अंकित’ ही संज्ञा उद्भूत झाली आहे. ‘भार्या’ ऐवजी ‘कांता’ ही वाचिक संज्ञा किंवा वाचिक चिन्ह कामाच्या अंकित असलेल्याशी निकटतम म्हणून उदयाला आली आहे. कांता ही संज्ञा तत्सम संस्कृत भाषेतली असली तरी विशिष्ट व्यवितसूचक झालेली आहे. आता कामाचा अंकित कांतेची विनवणी करतो. त्यासाठी


तुकोबांगी प्रार्थित हा शब्दप्रयोग केला आहे. कानाचा अंकित व कांता यांतील आद्य व आंतरथमक त्या उभयपदाच्या निकटतम असण्याला पोषक ठले आहेत. कामाच्या अंकिताच्या कांतेपाशी केलेल्या दिनवण्या पुढील प्रनाणे : तू अशी सतत खिळ उदास का असतेस? माझे आईवडिल, भाऊ, किंवा बहीण कोणीही असो तुला त्रास देणारे असल्यामुळे मी त्याचा त्याग करीन. एकदा त्याग केल्यानंतर पुढा त्याचे तों जरी पाहिले तरी मला तुझ्या हत्येचे पातक लागेल. उद्या सकाळी उठल्यावरोबर त्यांच्यातून वेगळा निघेन हा माझा निश्चय तुला शापथेवर सांगतो. वेगळा निघाल्यावर तुला वांगडयांचा चुडा घडवीन. कारण तू माझी जन्माची जोडीदार आहेस. साखळीतल्या ताईतावरावर गळ्यातला आणखी एक अलंकार तुला बनवून देईन. दंडातला एक अलंकार, हातातला एक दगिना ज्याला गोठ म्हणतात तो, केसांत माळण्यासाठी वेण्यांच्या अलंकारांचे सर्व नग तुला करून देईन. तू मनात काहीच दुःख धरू नको. नेसायला शालू (सेलारी), बुटद्यांचे लुगाड (चुनडी साडी), अंगात घालायला जाळीदार फुलांची चोली घेऊन देईन. यानंतर तुकोबा आधारांच्या कडव्यात भाष्य करताना म्हणतात : रंडेने आपल्य नवन्याला गाढव केल्यामुळे तो तिच्या मर्जी-प्रमाणे वागू लागला.

पहिल्या अभंगात जी कौटुंबिक स्थिती, कौटुंबिक स्थिती (अ), होती, म्हणजे आई, भाऊ, बहीण, आपली पत्नी व स्वतःसह इतरांची मुळ असा भरगच्य परिवार होता. भारतीय व इथे विशेषत: महाराष्ट्रीय कुटुंबाने हे व्यवच्छेदक लक्षण अलिअलीकडपर्यंत होते. तुकोबांच्या काळात तर ते होतेच. त्याला संयुक्त कुटुंब हे सामाजिक संदर्भात नावही होते. पण या कुटुंबाचा संकोच करून स्वतःचे कुटुंब स्थापित करायचा निर्धार व्यक्त केल्यावर जी कौटुंबिक स्थिती दिसते, ती खालील आकृतीद्वारा पाहता येते.

कौटुंबिक स्थिती (ब)



आई, भाऊ, बहीण व कुटुंबातील भावादीरांची मुळे हया सामाजिक - सांस्कृतिक चिन्हांचा कुटुंबातून विलोप झाल्यामुळे कौटुंबिक स्थिती (अ) चे रूपातरण कौटुंबिक स्थिती (ब) मध्ये झाले आहे. क्लोद-लेव-स्ट्रौस यांच्या आकृतीचा बापर करून मांडणी करावयाची झाल्यास ती अशी होईल :



कांतेचे ऐकल्यानंतर कामाच्या अंकिताने आई, भाऊ, बहीण व भावांची मुळे यांचा त्याग केल्यामुळे कौटुंबिक स्थिती (ब) दायित्व (उपभोक्ता) - या जागी त्यांचे स्थान राहिले नाही. त्या जागी उलट कामाच्या अंकिताची पत्नी (कांता) व मुळे यांना स्थान मिळाले आहे. वेगळे निघाल्यावर आई, भाऊ, बहीण यांचे तों पाहणार नाही व पाहिले तर कांतेच्या हत्येचे पातक लागेल हे कामाच्या अंकिताने कांतेला सांगितल्यामुळे उभयतांतील परस्परता गडद झाली आहे.

पुन्हा पत्ती उपभोक्ता (-) या जागी गेल्यामुळे तिचे कसकसे लाड होणार आहेत याचे वर्णन वर केलेले आहेच. ज्या वस्तू कांतेच्या पदरात पडणार आहेत, त्याची नावे ही भाषावैज्ञानिक व चिन्हमीमांसेच्या दृष्टीने अभ्यसनीय असल्यामुळे त्याची यादी पाहू : दोरेचुडा, ताईतांकळी, गळ्यातील दुलडी, बाजूबंद जोडी, हातसर, वेणीचे नग, सेलारी, चुनरी साडी, जाळिया फुलांची काचोळी. या यादीतील वस्तूना मध्ययुगीन कालखंडाचा संदर्भ आहे. भाषावैज्ञानिकदृष्ट्या ही सर्व वस्तुनिदर्शक पदे अलंकार या क्षेत्रातील क्षेत्रनिदर्शक पदे (registers) आहेत. त्यामुळे ही पदे अनन्यसाधारण पदे आहेत. दोरेचुडा, दुलडी, बाजूबंद, हातसर, सेलारी, चुनरी साडी, जाळिया फुलांची काचोळी या पदांतील विशिष्ट ध्वनीमुळे श्रवणसुभगता प्राप्त झाली आहे. भाषावैज्ञानिकदृष्ट्या या वस्तूना जसे विशिष्ट क्षेत्रातील पदे म्हणून अनन्यसाधारणत्व आहे तसेच सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असे घटक म्हणून वस्त्रप्रावरणे व आभूषणे म्हणून वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. पती आणि पत्ती यांचा विवाहसंबंध निश्चित होतो तेव्हा उभयतांसाठी खास उंची वस्त्रप्रावरणे व विविध अलंकार घेतले जातात. नंतर पुन्हा दुसरी उंची व अलंकार खरेदी केली जातात व ती परिधान करून नटूनथूनच वधूवर बोहल्यावर घडतात. विवाहानंतरही पुरुषापक्षा झीची आवड टिकून राहते. किंवद्दना ती उत्तरातर वाढतच राहते. ही आवड अर्थातच पतीने पूर्ण करावी अशी तिची अपेक्षा असते. यासाठी पतीच्या सदर्भातले तिचे दायित्व (-) ती निभावत असते. (माझ्या अंगसंगे तुम्हां विश्रांती) आभूषणांची ही चिन्हे पती-पत्नीत सौहार्द निर्माण करणारी असल्यामुळे या नाजूक नात्याला धकका लागू नये म्हणून पती पत्नीला हे सर्व किंवद्दना बरचसे अधिक लाड पुरवायला तयार झाला. या जागी कमी अधिक प्रमाणात जे उपभोक्ते होते (आई, भाऊ, बहीण, मुले) त्या जागी पत्ती आली. परस्परविनिमयता (±) कौटुंबिक स्थिती (अ) मध्ये जी आई, भाऊ, बहीण यांच्याकडून अभिप्रेत होती; ती भार्येच्या तक्रारीनुसार दिसत नव्हती व कौटुंबिक स्थिती (ब) मध्ये तर

त्यांना त्या जागी परस्परविनिमयता ± हे स्थानच उरलं नाही.

या दोन्ही अभंगांचा एकत्रित विचार केल्यानंतर भाषावैज्ञानिक व चिन्हमीमांसेच्या अंगाने काही तथ्यांवर प्रकाश पडतो. चिन्हमीमांसा ही वाचिक चिन्हांच्या विचारावरोवर सांस्कृतिक चिन्हे म्हणूनही त्या चिन्हांकडे पाहते. कुठल्याही संस्कृतीचे समग्र स्वरूप कल्यासाठी (संज्ञापन) चिन्हप्रणालीय विचार महत्वाचा असतो, हे वरील विवेचनावरून ध्यानात येते. ("Social Life as a sign System: Umberto Eco : In "Structuralism: an Introduction", Wilson College Lectures, Clarendon Press, १९७३, Oxford, p. ७०)

आता या दोन्ही अभंगातील यमकान्वित पदांचा विचार करु : गुजारोटी-काणी; मन-हेळण; हेरोरे-पोरे; पेटली-बोती; (द्वेष) करी-संसारी; (धड हा न) वोले- (नांदो कोणा) खाले; विश्रांति - धडगति, धरुनी-अजुनी, संसार-प्राण, अंकित-मनोगत (अभंग क्र. ४२४४) प्रार्थित - दुष्क्रित; वहिण-सीण; मागुता - हत्या; निघेन - आण, दोरेचुडा- जोडा; दुलडी जोडी, करीन-सीण; गाढव-धाव, या यमकान्वित जोडयांकडे पाहिले तर ते केवळ ध्वनिदृष्ट्या अन्वित नाहीत तर समानार्थी, विश्वार्थी अगर पूरकार्थी म्हणून ते अन्वित असलेले आहेत. परंपरेने यमकाला ध्वनी पातळीवरच लक्षात घेऊन त्याला शब्दालंकार उरविले आहे. पण तो महत्वाचा अर्थालंकार आहे. यमकामुळे लय हा सौंदर्यात्म घटक साधला जातो. दोन चरण ध्वनीदृष्ट्या तसेच अर्थदृष्ट्या वांधले जातात. ध्वनि बांधणाऱ्या यमकाच्या गुणाला अताकिंक संबोधले जाते. व त्याच्या सौंदर्य मूल्याकडे दुर्लक्ष केले जाते. यमक म्हणजे अर्थाच्या आसांभोवती फिरणाऱ्या अताकिंक उपग्रहांपैकी एक होय असे हेत्री लान्श (Henry Lanz) यांनी म्हटले आहे. यमक हे तत्त्व काव्य पंक्तीच्या रूप व अर्थशी संवंधित असते असेही लान्श यांनी स्पष्ट केले आहे. ('One Relation of Rhyme to Reason' in Verbal con : W.K. Wimsatt, University Paperbacks, १९७० Methuen of co. Ltd. पृ. १६५ वर उद्धृत) या पुस्तकातील 'One Relation of

'Rhyme to Reason' या निबंधात W. K. Wimsatt यांनी यमकाबाबत अतिशय मूलभूत चर्चा केली आहे. स्वनिमिक समरूपतेच्या दृष्टीने यमकाकडे पाहिल्यामुळे यमकाचे अर्थनिष्पत्तीत भर घालण्याचे कार्य दुलक्षित होते, हे त्यांनी अलेक्झांडर पोप (Wimsatt पोपला 'उत्कृष्ट यमके' मानतात) यांच्या काव्यातील उदाहरणाने स्पष्ट केले आहे. आणण अभंगातील (४२४४) पहिल्याच कडव्यातील 'गुजगोषी - कट्टी' या यमकान्वित पदांकडे पाहू. स्वनिमिक समरूपता तर पूर्णपणे आहे [स्टी] - [स्टी]. गुजगोषी - गुजगोषी- कट्टी यांची अर्थपातलीवरील सायुज्जता स्पष्टच आहे. Wimsatt यांनी आपल्या निबंधाचे शीर्षक One Relation of Rhyme to Reason असे दिले आहे. इंग्रजी भाषेमध्ये no rhyme or reason किंवा Without rhyme or reason किंवा neither Rhyme to Reason असे वाक्यचार वापरले जातात. हे वाक्यचार नकारार्थ सुचवणारे आहेत. यामुळे यमकाबदलचा वरवरचा दृष्टिकोन खोडून rhyme व reason यांच्या संबंधातील अर्थपूर्णता निर्दोषत करण्यासाठी वरील खुबीदार शीर्षक दिले आहे. हे विवेचन यमकाच्या निमित्ताने जरी वाढले असले तरी तुकोबांची यमके ही सौंदर्यात्मादक व अर्थोत्पादकच असल्यामुळे हे विवेचन जाणीवपूर्वक वाढवले. तरी अजून एक मुद्दा Wimsatt यांच्या मर्फदृष्टीच्या आधारे मांडायला हवा. यमकान्वित पदांतील एक पद साध्या भाषेतील व दुसरे पद आलंकारिक भाषेतील असले की त्या युग्मामुळे भाषेचे रूपकीय कार्य घडते. उदाहरणार्थ तुकोबांच्या काव्यातलेच घेऊ : तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने || सुख हे साध्या भाषेतील पद, श्रीमुख हे आलंकारिक म्हणजे काव्यात्म भाषेतील पद असल्यामुळे श्रीमुख हेच सर्व सुख व सर्व सुख हेच श्रीमुख अमा रूपकात्मक अर्थ निष्पन्न होतो.

दुसऱ्या अभंगातील आई, भाऊ, बहीण यांचे पुन्हा तोड पाहिले तर पत्नीच्या हत्येचे पातक घडणे, सकाळी उठून वेगळे निघणारच हे पत्नीची शापथ घेऊन सांगणे या भाषिक वाक्यायोगांमध्ये विधिविधानात्मक दडलेली आहे; व तिला सांस्कृतिकता लाभलेली आहे. पत्नीच्या हत्येचे पातक,

पत्नीची शापथ घेणे ही वाचिक तसेच सांस्कृतिक चिन्हे एक मोठे संज्ञापन साधतात. सबंध जग हे चिन्हप्रणाली साधन Semiotic apparatus म्हणून संज्ञापनाचे कार्य करते हे उंबर्तो इको म्हणतो ते यामुळेच!

(तत्रैव, पृ.५७)

आता पहिल्या व दुसऱ्या अभंगांमध्ये पती-पत्नीचे स्थानांतरण कसे झाले ते आकृतिद्वारा पाहू :

पहिला अभंग (४२४४)- भ्रतार (पुरुष) भार्या (स्त्री)

↓ ↓

अभंगाचे शेवटी परिणती - कामाचा अंकित

दुसरा अभंग (४२४५) - कामाचा अंकित कांता

दुसऱ्या अभंगाच्या शेवटी ↓ ↓

परिणती-गाढव (प्राणी) रांड (अधःपतित स्त्री)

'भ्रतार' या तत्सम संस्कृतमधील पुरुषोजिलेत्या भारदस्त संज्ञेचे रूपांतर 'गाढव' अशा निर्वृद्ध प्राण्याच्या शब्दप्रयोगात झाले. भार्या या तत्सम संस्कृतमधील स्त्रीसाठी उपयोजिलेत्या भारदस्त संज्ञेचे रूपांतर 'रांड' या असंस्कृत अधःपतित शब्दप्रयोगात झाले. भ्रतार-गाढव व भार्या-रांड अशा अकल्पनिय जोड्या तयार झाल्या. सामाजिक - सांस्कृतिक परिवेशातील हे अधःपतन सामाजिक सांस्कृतिक वर्तनाची पातळी न सांभाळल्यामुळे झाले. हेच तुकोबांनी भाषिक/वाचिक चिन्हे व सामाजिक/सांस्कृतिक चिन्हे यांच्या आपेआप जुळून आलेत्या संबंधातून नाट्यकाव्याद्वारा अभिव्यक्त केले.

- दिलीप धोंडगे
संपर्क :- ९४२३१८२१४७

मा.नरसिंग घोड़के गौरव ब्रंथ

महाप्रातील ओष्ठेऽक्षरी चक्रवर्णी

संपादक

डॉ.सोमनाथ कदम | डॉ.मरोती कसाब



6-2-2022

महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळी
(नरसिंग घोडके गौरव ग्रंथ)

Maharashtratil Ambedkari Chalvali

ISBN : 978-93-85426-575

संपादक –

डॉ. सोमनाथ कदम

डॉ. मारोती कसाब

© सर्व हक्क सुरक्षित –

मा. नरसिंग घोडके गौरव समिती

प्रकाशनगर, बाशी रोड, लातूर

संपर्क –

डॉ. सोमनाथ कदम

सचिव, मा. नरसिंग घोडके गौरव समिती, लातूर

मो. ९५७९०२९९८४ / ९९६००८०७३६

प्रकाशक –

शिवानी प्रकाशन, पुणे

मुख्यपृष्ठ –

बुद्धभूषण साळवे

मुद्रितशोधक –

डॉ. मारोती कसाब

मुद्रक –

सुप्रिम प्रिंटर्स, कणकवली

प्रथम आवृत्ती –

२६ जानेवारी, २०२१

मूल्य –

रु. १५०/-

(या पुस्तकातील लेखनाशी संपादक सहमत असतीलच असे नाही)

अनुक्रमणिका

विभाग पहिला – महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळी

पृष्ठ क्र.

१५-१०८

१. आंबेडकरी चळवळ आणि ओब्रीसी
डॉ. प्रल्हाद लुलेकर, औरंगाबाद

१६

२. आंबेडकरी चळवळ आणि भटके-विमुक्त
डॉ. सुदाम राठोड, नाशिक

२४

३. आंबेडकरी चळवळ आणि मातंग समाज
चंद्रकांत वानखेडे, नागपूर

३१

४. आंबेडकरी चळवळ आणि चर्मकार समाज
चंद्रप्रकाश देगलूरकर, नांदेड

३७

५. आंबेडकरी चळवळ आणि मराठा समाज
डॉ. सोमनाथ कदम, कणकवली

४८

६. आंबेडकरी चळवळ आणि आर्थिक परिवर्तन
अरविंद सुरवाडे, मुंबई

५७

७. आंबेडकरी चळवळ आणि कर्मचाऱ्यांची भूमिका
डॉ. सुरेश वाघमारे, लातूर

६६

८. आंबेडकरी चळवळ आणि महिलांचे योगदान
प्रा. सुनीता सावरकर, औरंगाबाद

७४

९. आंबेडकरी चळवळ आणि कलावंतांचे योगदान
सोपान खुडे, पुणे

८३

१०. लहुजी साळवे यांचे ब्राह्मणीकरण : एक षड्यंत्र
डॉ. विजय कुमठेकर, जालना

९०

११. मुक्ता साळवेंचा निबंध : अन्वयार्थ आणि सद्यस्थिती
प्रा. सचिन गरुड, इस्लामपूर

९९

6-2-2021


विभाग दुसरा - नरसिंग घोडके : व्यक्ती आणि चळवळ	१०९-१२९
१२. नरसिंग घोडके : आदर्श शिक्षक व घडपडणारे केंद्रप्रमुख शिवाजी साखरे (वाघ), उदयीर	११०
१३. नरसिंग घोडके : फुले-आंबेडकरी चळवळीचे वाहक डॉ. शोभा शिंदे-हनवते, औरंगाबाद	११३
१४. नरसिंग घोडके : 'लसाकम'चे संस्थापक बालाजी थोटवे, नांदेड	११९
विभाग तिसरा	१३०-१४९
● मुलाखत - मा. नरसिंग घोडके (मुलाखतकार : डॉ. मारोती कसाब, उदयीर)	

जातींचा होता, आदिम मूलनिवासींचा नव्हता. मात्र त्यांनी भारतीय संविधानात एकूणच बंचित-पिडीत घटकांसाठी सामाजिक न्यायाचे सूत्र मांडून ठेवले. त्यामुळेच आज भटके विमुक्त आपल्या न्याय हळ्ळांसाठी राज्यसंस्थेशी भांडू शकतात. आज भटक्या विमुक्तांकडे जे काही आहे ते सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचे फल आहे. दलितांच्या सामाजिक चळवळींनी दलित साहित्याला जन्म दिला. याच सामाजिक चळवळींनी भटक्यांच्याही सामाजिक चळवळींना आधार दिला, त्यांच्या साहित्याला आपलं म्हटलं, अभिव्यक्तीची जागा दिली. भटक्यांच्या सामाजिक आणि राजकीय लढ्याचे पहिल्या फळीतील शिलेदार आंबेडकरी चळवळीतूनच घडलेले दिसतात. ही चळवळ अधिक गतिमान करायची असेल तर आंबेडकरी चळवळीशिवाय पर्याय नाहीच.

संदर्भ :

१. संस्कृती विकिपीडिया. <https://mr.m.wikipedia.org>.
२. संपादक डॉ. गोवर्धन बंजारा, लेख - प्रा. मोतीराज राठोड, 4th National Banjara Professor Conference, 2015, पृ. क्र. १८५.
३. संपादक डॉ. गोवर्धन बंजारा, लेख - प्रा. सूरज बडत्या, 4th National Banjara Professor Conference, 2015, पृ. क्र. १७७.
४. प्रा. रावजी राठोड, मुक्तिनामा, गोरवाणी प्रकाशन, औरंगाबाद, प्रथम आवृत्ती, २०१०, पृ. क्र. ६६.
५. संपादक बालाना यादव, मी आणि भटक्या विमुक्तांची चळवळ, प्रकाशक- आदिवासी भटके विमुक्त संघटना, औरंगाबाद, प्र.आ. २०१०.
६. प्रा. विशाखा आखाडे, गोरवाणी, त्रैमासिक, जुलै ते सप्टेंबर, २०१५, पृ. क्र. २९.
७. Ambedkar B. R., Dr. Babasaheb Ambedkar Writing and Speeches, Vol. 5, Reprinted, Dr. Ambedkar Foundation, Ministry of Social Justice Empowerment, Govt. of India, New Delhi, 2014, p.143.
८. मनुस्मृती, ४ था अध्याय, २१३ ते २१६ श्लोक.

भारत के विमुक्त एवं घुमन्तू जन-समुदाय



संपादक

व्यंकट धारासुरे

21/01
G-2-2022

ISBN : 978-81-943924-7-7

© : सर्वाधिकार सुरक्षित

प्रकाशक : गोविन्द पचौरी

जवाहर पुस्तकालय

हिन्दी पुस्तक प्रकाशक एवं वितरक

सदर बाजार, मथुरा-281001 (उ.प्र.)

दूरभाष : 09897000951

ई-मेल : jawahar.pustakalaya@gmail.com

मूल्य : 600.00 (छ: सौ रुपये मात्र)

ग्रथम संस्करण : 2020

आवरण : विनीत शर्मा

शब्द-संयोजन : गीता डिजाइनिंग मृप, दिल्ली-110094

मो. : 09350345268

मुद्रक : जय भारत प्रेस, नवीन शाहदरा, दिल्ली-110032

अनुक्रम

भूमिका :	vii
अपनी बात	xiii

खंड-1

विमुक्त और घुमन्तू समुदाय : अवधारणा एवं स्वरूप.....	23-93
1. 'घुमन्तू एवं विमुक्त जनजातियाँ' क्या हैं? -प्रो. मोतिराज राठोड़.....	25
2. भारत की विमुक्त एवं खानाबदेश जनजातियाँ -डॉ. सुरेश जगन्नाथम.....	29
3. विमुक्त एवं घुमन्तू साहित्य : स्वरूप एवं दिशा -दादा साहेब मोरे अनु. व्यंकट धारासुरे.....	52
4. महाराष्ट्र की विमुक्त एवं घुमन्तू जनजातियों के पारंपरिक व्यवसाय -व्यंकट धारासुरे.....	61
5. विमुक्त-घुमन्तू एवं उपेक्षित जन -डॉ. बलदाऊ प्रसाद निर्मलकार.....	70
6. हाशिए के लोग : अवधारणा एवं स्वरूप -नरसिंग प्रसाद दुबे.....	85

खंड-2

औपनिवेशिक एवं उत्तर-औपनिवेशिक कानूनों के आईने में डी.एन.टीस.....	94-122
7. अपराधी जनजाति कानून और औपनिवेशिक इतिहास -लक्ष्मण माने अनु. व्यंकट धारासुरे	95
8. अपराधी होने का औपनिवेशिक अभिशाप झेलती जनजातियाँ -डॉ. प्रमोद मीणा.....	106
9. विमुक्त दिवस : भारत में आज करोड़ों लोगों के लिए दूसरा स्वतंत्रता दिवस भी है -राहुल कोटियाल	112
10. वैशिंवक परिप्रेक्ष्य में विमुक्त एवं घुमन्तू जन समुदाय -डॉ. भीम सिंह.....	117

✓ 29. विपुलत धुमन्त्र : समाज और संस्कृति - डॉ. सुदाम राठोड़,	243
अनु. अकरा भारालुरे.....	
30. कोंकण के 'लाकर' समाज में मनोरंजन के साधन	
— डॉ. चित्रा गिलिंग गोख्याणी.....	249
31. बंजारा लोकभीत और नारी - डॉ. गणपत राठोड़.....	253
32. रक्षी-संदर्भ में विपुलत एवं धुमन्त्र जनजातियाँ - डॉ. आँचल ओवास्तव.....	260
33. धुमन्त्र जनजातियाँ में रक्षी की स्थिति - तुलसी देवी तिक्कारी.....	266

छांड-5

जहु दिशाएँ एवं साक्षात्कार	272-325
34. छानाबद्दोश जनजातियाँ के लिए सरकारी स्कूल की शिक्षा का काफ़ी है — प्रो. कल्पना कल्पनारेच.....	273
35. हर रात की तरह यह स्थाह रात भी कल जाएगी! — डॉ. जबादेच.....	275
36. हिन्दी सिनेमा और 'आपराधिक जनजाति अधिनियम' : 'जरायम दानरसी' के संबंध में — डॉ. पिंटू कुमार भौमा.....	283
37. धुमन्त्र जनजातियाँ : अधिन्य रहा हमारे समाज का हिस्सा जिसे अगराधी जनाने को कोपी ढम ही है — राहुल कोटियाल.....	292
38. विपुलत और धुमन्त्र समुदाय के सन्दर्भ में बातचीत — लक्ष्मण गग्नकवाङ्म.....	299
39. संविधान में हो हगारी पहचान, मिले हम धुमन्त्रओं को अधिकार — एम. सुल्ताराच.....	306
40. 'देवार' का दर्द (साक्षात्कार) — रमेश कुमार सिंह चौहान.....	315
41. आसपान जिनकी छत है, भरती जिनका बिछौला — विशाद कुमार.....	315
लेखकों के पते एवं संपर्क-सूचि	325

(29)

विमुक्त-घुमन्तू : समाज और संस्कृति

—डॉ. युद्धाम गटोड
अनुवादक-चैक्ट थारापूर्ण

समाज से तात्पर्य है कि परस्पर अंतःक्रिया करने वाले व्यक्ति और समूहों में मिलकर बनी हुई एक व्यापक व्यवस्था, संघटना। सामाजिक अंतःक्रिया के चलते ही व्यक्ति और समूह से निश्चित स्थलप के आमाजिक संरचन बनते हैं। मानव सामाजिक प्रणी है। ऐनिक आवरण में समाज शब्द धर्म, जाति, वंश, वर्ग, लिंग आदि विभिन्नताओं में ग्रन्धि-पुरुषों की एकलपता की समृद्धि के अर्थ में प्रयोग होता है। क्षणभर के लिए ही सामान्यतः प्रसंगवश प्राप्तिरूप होनेवाली संकीर्ण और सीमित अर्थों में इसका प्रयोग किया जाता है। विमुक्त एवं घुमन्तू समाज के बारे गोचरने पर विन-विन जाति, व्यवसाय, परिवर्ग के लोग आते हैं। लेकिन समाज के रूप में उनकी संयुक्त प्रणाली की तथाकथित व्यवस्था ने स्वीकार नहीं किया।

महाराष्ट्र में विमुक्त एवं घुमन्तू समृद्धि की कूल संख्या 42 त्रियों 28 घुमन्तू और 14 विमुक्त जातियाँ हैं। लेकिन आज भी वे पुस्त्यधारा की समाज व्यवस्था का हिस्सा नहीं बन पाए और भारतीय नागरिक के तीर पर नहीं देखा गया। आज भी गाँवों, शहरों के आसपास की बंजर जर्मीन पर तबू, डेरा नुमा स्थिति में दिखाई देती है। इससे यह प्रमाणित होता है कि आज भी भटकने और भीख मांगने की मानसिकता से यह समृद्धि धिय दृश्या ही मूळी-परंपराओं की चिपकी हुई मानसिकता छंसान की अधिक तीव्र बना रही है। समाज में कोई भी अपराध होता है तो पुलिस की गजर प्रथमतः विमुक्त एवं घुमन्तूओं के समृद्धियों पर जाती है। उन्हें और समझकर पत्थर लानियाँ से पीटकर हत्याएँ करने जैसी घटनाएँ निरंतर घटित हो रही हैं। इस प्रकार के अन्याय, अत्याचार को दूर करने के लिए विमुक्त एवं घुमन्तू समाज में जितनी जागरूकता निर्मित होनी चाहिए थी उतनी नहीं हुई।



1970 के उपरांत उभरे हुये विमुक्त एवं घुमन्तू जन समुदाय के अनेक मोर्चा, आंदोलन, शोभा यात्रा और परिषदों के माध्यम से जनजागृती करने का प्रयास किया। बावजूद उसके शिक्षा में जितने तेजी से बदलाव की अपेक्षा थी उतनी नहीं हुई। परंतु इससे निकला हुआ व्यक्ति नौकरी प्राप्त कर अपने समाज से बिछड़ने लगा और समाज के जो प्रश्न थे वही के वही सिमटकर रह गए। 1924 के 'अपराधिक जनजाति उपनिवेश कानून' के अनुसार की गई कार्यवाही विमुक्त एवं घुमन्तू जनजातियों की विकास गति के लिए जिम्मेदार है।

संसार में प्रत्येक समुदाय की अपनी-अपनी सांस्कृतिक पहचान होती है, उसी के आधार पर समाज का निर्माण (विचार-विर्माण) होता है। वर्तमान संस्कृति का स्वरूप उस समाज के अतीत पर सुनिश्चित होता है। किसी भी समाज की सांस्कृतिक अहमियत उस समाज में स्थापित किए गए तत्वों पर आधारित होती है। "संस्कृति किसी समाज में गहराई तक व्याप्त गुणों के समग्र रूप का नाम है, जो उस समाज के सोंच-विचार, खान-पान, कार्य करने की कला, नृत्य-गायन, साहित्य, कला, वस्तु आदि में परिलक्षित होती है।" संस्कृति को साधारणतः तीन भागों में विभाजित किया जा सकता है। प्रथम अभौतिक जिसमें खेती, पशुपालन, स्थापत्य कला, धातु काम, यंत्र निर्मिती, नगर रचना, औषधि संशोधन, अर्थ उत्पादन और वितरण आदि चीजें आती हैं, इसमें बाह्य संसार पर आधारित संस्कारी बनाकर उसे मानव उन्नति हेतु उपकारक सावित होता है। दूसरा अवैदिक इसमें काल्पनिक बातें होती हैं जैसे- भाग्य अनुकूल हो, प्रयास सफल हो, बाधाओं से मुक्ति, संकटों से मुक्ति मिले इस उद्देश्य ईश्वर की पूजा-अर्चना, जप-तप, तंत्र-मंत्र आदि क्रियाकर्मों से दैवीशक्ति की सहायता मिले इत्यादि। तीसरा-अध्यात्मिक अंग। जिसमें स्वयं के मन और बुद्धि को संस्कृत बनाकर आत्मदर्शन करें। इसी के अंतर्गत धर्म, तत्त्वज्ञान, नीति-नियम, विद्या, कला, सदाचार, शिष्टाचार, संस्कार आदि का समावेश होता है। इसमें विमुक्त एवं घुमन्तू समुदायों की संस्कृति बहुसंख्यक अभौतिक कोटि के अंतर्गत भक्ति शाखा के नैसर्गिक विचारों से व्याप्त है। किन्तु समय के साथ इनमें अंधश्रद्धा, रूढिवादी परंपरा का प्रवेश होते हुए दिखाई देता है।

भारतीय समाज की विस्तृत संरचना में विमुक्त एवं घुमन्तू समुदायों की सांस्कृतिक जड़ें ढूँढ पाना जटिल कार्य है। इसके दो महत्वपूर्ण कारण हैं भारत की बहुसंख्यक सांस्कृतिक धरती पर घुमन्तूओं जैसे छोटे समुदाय का सांस्कृतिक अंग लुप्त हुआ। दूसरा लिखित साहित्य निर्मिती करने लायक

अक्षर ज्ञान उनके पास न होने के कारण उनकी सांस्कृतिक पहचान लिखित रूप में पंजीकृत नहीं हुई। लेकिन इन जनजातियों के पास मौखिक साहित्य का विशाल भंडार है। यही इन समुदायों के संशोधन का दस्तावेज है। उसी को आधार बनाकर कुछ कहा जा सकता है, किंतु यह विधान सभी के लिए सार्थक नहीं है। सरकार ने विमुक्त एवं घुमन्तू जनजातियों की बनाई गयी सूची में बड़ी गड़बड़ है। मूलतः विमुक्त एवं घुमन्तू यह संकल्पना एक रेखाकार नहीं है। महाराष्ट्र में विमुक्त एवं घुमन्तू जनजातियाँ जिस प्रवर्ग में आती हैं, वह दूसरे राज्यों में अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, पिछड़ा वर्ग अथवा सामान्य प्रवर्ग में आती है। परन्तु महाराष्ट्र के एक जिले की जनजातियाँ दूसरे जिले में अन्य जाति के प्रवर्ग में गिनी जाती हैं। ऐसी स्थिति में इनकी संस्कृति का अध्ययन करते समय ये किसी एक प्रवर्ग में है ऐसा कहना साहसिक कार्य होगा। भारत में ऐसी अनेक छोटी-बड़ी घुमन्तू जनजातियाँ पायी जाती हैं, जिनकी अपनी स्वतंत्र संस्कृति है।

महाराष्ट्र में विमुक्त एवं घुमन्तू जनजातियों का लगभग तरेपन प्रवर्गों में समावेश है। जिनकी अनेक वजहों से घुमक्कड़ी करना एकमात्र कारण है। “घुमन्तू की एक जाति न होकर विभिन्न जाति में उपजातियाँ पायी जाती हैं। उसके साथ उनकी संस्कृति, उनके व्यवसाय से जुड़ी हुई हर एक की बोली भाषा, वेशभूषा, आचार-विचार, रीति-रिवाज, रूढ़ि-परंपरा, देवी-देवता, पूजा-आर्चा, सन-उत्सव, रहन-सहन, खान-पान, संस्कार, भाषा, धर्म, प्रान्त आदि। उदरनिर्वाह के लिए घुमक्कड़ी करना यही एकमात्र समानता है।”² किंतु इन जनजातियों की भाषा, वेशभूषा, खान-पान, सन, उत्सव, उपासना पद्धति, संस्कार यह सभी हिंदू वैदिक धर्म के भिन्न हैं। निरंतर घुमक्कड़ी के कारण वैदिक धर्म से जनजातियों का संबंध नहीं था। लेकिन समय के चलते कुछ स्थिर होने के बाद शिक्षा, व्यवसाय के बहाने नागरी जीवन के साथ संबंध जुड़ा और ब्राह्मणी व्यवस्था का प्रवेश धीरे-धीरे हुआ। इस व्यवस्था द्वारा निर्मित सांस्कृतिक वर्चस्व के गुलाम सुशिक्षित वर्ग के लोग आँखे मूँदकर वैदिक हिन्दू समाज की संरचना में अपना स्थान (अस्तित्व) ढूँढ़ने लगे हैं। इसी कारण विमुक्त एवं घुमन्तू जनजातियों के सफेदपोश अध्ययनकर्ता, संशोधक उन्हें उच्चवर्णीय समाज से रिश्ता जोड़कर हम और हमारा समाज पिछड़ा नहीं है यह दिखाने की चेष्टा की है। उनका उद्देश्य कुछ हद तक अच्छा हो सकता है परन्तु उन्होंने वास्तविकता की ओर से अनदेखा किया है। इस संदर्भ में बलिराम पाटिल का दृष्टांत देखा जा सकता है। वे बंजारा समुदाय को पूरवर्ती आर्य वंश के क्षत्रिय वर्ण के राजस्थानी वंशज मानते हैं। इसी संदर्भ

में दृढ़तर सुन्नी अहमाया कहते हैं कि—“किसी भी अपने ऐसे विद्युत वाले समुदाय के बीच जोशील राष्ट्र-भाषा, राष्ट्र-भूमि, राष्ट्रमाता और जीवनशैली के आधार पर यह को किसी समुदाय का भूलें कहना जहजोले पर्य के आत्माओं और उन वह कहा जा सकता है।” इस युद्धकालीन वर्तने के बाहर के दृष्टिकोण के अन्तर्गत वह यह अपेक्षा को चाल उठाएँ दिखाई देती है। इस कारण उन्होंने अविवाहित व्यक्ति विविध रूपों में भारत में संरक्षित सर्व-संकेत बहुत जहे दैनिक पर हुआ है। इस कारण एक-एक शरण विद्युती दीवा है। “राष्ट्र-राष्ट्रीय और राष्ट्रिय भारत में विवाह करने वाले दृष्टिकोणकर आदि को नियुक्ति देती है। जिसमें स्थित सम्पत्ति के अवार्द्ध व दृष्टिकोणकर आविष्ट है। योगिय उम्मीदों के स्थिति स्थित आवे दृष्टि-देवताओं के साथ युद्ध करके उम्मीद घायित किया था।” युद्धदिनों में युद्ध समुदाय अवार्द्ध रहता है, इसमें ही स्थित संरक्षित को छाप्य था। इस युद्ध समुदाय अवार्द्ध रहता है, इसमें ही स्थित संरक्षित दृष्टिकोणकर वाले वार्द्ध रहते हैं।

विद्युत एवं युद्ध समुदायों को संरक्षित उन्हें व्यक्तियों पर आधारित है। उपर्युक्ती भाषा, देवी-देवता, खास-पार, वैदि-परापरा, सन-दाता, पूजा-अचंडा इनके सम्बन्धमें विविध हैं। उन्हें अपनी संरक्षित के हाथ-हाथ आत्मीय संरक्षित को दी जात्या है। उदाहरण-कहार समुदाय के पश्चर को पहिए झाकर व्यापक रूपये (दृष्टिकोण) में उसे निर्माण करे, खात्र को उत्तर कर उन्हें देवी-देवताओं को सम्मुख भाष्यम् भृत्य को आकाश देकर देश को निर्माण करना ही और अजेठा-जैशी वैष्णविष्णव गुफाओं का निर्माण किया। वेलदार समुदाय के निर्माण-पूर्व से यौवि को अलंकृत किया, कैकाड़ी समुदाय के यौवि को योक्तायों, फूलदार दिया। निराही समुदाय के किसानों को खेती उपशुक्ति औजार और राष्ट्रस्त उपकरणों का निर्माण किया। वैदु समुदाय के जड़ी-बूटी के भाष्यम् से यौवि को विरोधी बनाया। मोपाल, बंजारों के यात्र-धैर्यों को पालकर लोपों को दूध पूर्ति करे। पारधी समुदाय के शिकास कर यौवि वालों को भास की पूर्ति करे। मोधाली समुदाय के मोधल के बाष्यम् से देवी-देवताओं को प्रसन्न किया। कोल्हाटी, वंदी बैत वाले, होंबारी, बदर वाले, पांगुल समुदायों ने यौवि का मनोरंजन किया। मध्यांती कुड़मुहै जोशी के यौवियों को भाष्यम् बताया। बेरड, रासोंशी समुदायों ने यौवि का संरक्षण किया। और गसवालीयी समुदाय ने मनुष्य विधनोपरांत दह संस्कार करने का काम किया। “कृत्य, कला, शिल्पकला, गाथन कला, चित्रकला इन सभी कलाओं को प्रमाण समुदायों ने जन्मा दिया है।” वह कलाएं हजारों सालों से ये

जनजातियों पीढ़ी-दर-पीढ़ी परिवहन करती आ रही है।

विमुक्त एवं धुमन्तू जनजातियों में पुरुष प्रधान संस्कृति के कारण सिव्रयों के लिए कठोर कानून है। “विमुक्त एवं धुमन्तू जनजातियों की प्रत्येक जाति के अंतर्गत एक जात पंचायत होती है। इन विमुक्त एवं धुमन्तू समुदायों को पुष्पप्रधान पद्धति का टोस आधार जात पंचायत है। जात पंचायत के सभी नियम, कानून सिव्रयों के खिलाफ बनाए गये हैं।” इन समुदायों में बचपन से ही लड़कियों को चाल-चलन, रीति-रिवाज, रुद्धि-परंपरा, पहन-पहनावा, आदि का विधिवत प्रशिक्षण दिया जाता है। इन नियमों का उलंघन करने वाली यहीं को जात पंचायत हारा कठोर सजा दी जाती है। इस कारण धुमन्तू संस्कृति का विकास वर्चस्ववादी पुरुषों के पक्ष में विजान्कृत हुआ है।

ज्ञाल के वर्षों में जातीय, धार्मिक, प्रादेशिक जैसी अस्मिताएँ अधिक कठूर बनती नजर आ रही है। हर कोई अपना कीर्तिमान इतिहास (इतिहास का आशय केवल युद्ध, राजनीति, कूटनीति, रक्तपात आदि) खोजकर उस पर मौजूदा इमारत (राजनीति) खड़ी करना चाहता है। हर एक को उसी हवेली का गालिक बनने की लागी पड़ी है। मगर जो प्राचीन काल से न गुलाम है, न शासक है, ऐसे शांतिप्रिय अवस्था में जीवन जी रहे छोटे-बड़े समूहों को वर्तमान यात्रा में बहुसंख्या समाज की सांस्कृतिक गुलामी स्वीकार करनी पड़ रही है अथवा विषय में शामिल होना पड़ रहा है। यहां कोई भी तटस्थ नहीं रह सकता। भारतीय समाज में ऐसे अनेक छोटे-बड़े धुमन्तू समुदाय भी रहते हैं। जो युद्ध, राजकाज, धर्म से कोंसों दूर शांति में अपना जीवन व्यतीत कर रहे थे। परंतु शासक जातियों के युद्धकृत का इतिहास और वर्चस्ववादी संस्कृति ने प्रकार की अराजकता निर्माण किया है। इस असमानता की अनुभूति अशिक्षित वर्ग की अपेक्षा पढ़े-लिखे लोगों में अधिक दिखाई देती है। इसी कारण में बहुसंख्यक धर्म, संस्कृति को स्वयं से जोड़कर देखते हैं और उनका हिस्सा बनने की चाह रखते हैं। ये यहीं तो चाहते हैं कि अपनी जाति, धर्म में उत्पादक समूहों का विस्तार बढ़ें।

विमुक्त एवं धुमन्तू जनजातियों का न कोई धर्म था और न देश। जहाँ से जो पर्याय हो वही चीजें स्वीकार की हैं। किसी भी धर्म को छूत नहीं माने। यहाँ तक कि हिंदू के साथ इस्लाम, सिख, इसाई, बौद्ध इस प्रकार के गणी धर्मों में यह सहज दृष्टिगोचर होते हैं। धर्म चाहे जो भी हो यह समाज अपनी संस्कृति सुरक्षित किया हुआ है। उत्तर प्रदेश में बंजारा समुदाय के लोगों ने इस्लाम स्वीकार किया है। किंतु उनकी भापा, घेशभूपा, खानपान आदि बंजारा समुदायों जैसा ही दिखाई देता है। इसका मतलब यह समुदाय मूलतः

हिंदू समझना गलत साबित होगा। वैदिक हिंदू वर्ण व्यवस्था के आधार पर व्यापक समुदाय के बीच जाति व्यवस्था का जन्म हुआ। किंतु लोग व्यापक समुदाय से दूर इस जाति व्यवस्था से परे थे। इन लोगों ने अपनी जनजाति के अंतर्गत स्वयं समुदाय विकसित किया। प्रकृति के आसपास रहकर प्रकृति को ही देव-धर्म मानकर उसी में अपनी संस्कृति को विकासित किया। किंतु आज वैश्वीकरण और कट्टरपंथियों के शिखर पर उनकी सांस्कृतिक पहचान को खत्म करने की स्थितियाँ निर्मित हो रही हैं।



संदर्भ-सूची

1. संस्कृति विकिपीडिया <https://hi.wikipedia.org>
2. संपा. डॉ. गोवर्धन वंजारा, शोधालेख-मोतिराज राठोड, 4th National banjara professor conference 2015, पृ.सं. 185
3. संपा. डॉ. गोवर्धन वंजारा, शोधालेख-सूरज वाडत्या, 4th National banjara professor conference 2015, पृ.सं. 177
4. प्रो. रावजी राठोड, मुक्तिनामा, गोरवानी प्रकाशन, औरंगाबाद, प्र.आ. 2010, पृ.सं. 66
5. संपा. वाल्लाना यादव, मी आणि भटक्या विमुक्तांची चळवळ, प्र. आदिवासी भटके विमुक्त संघटन, औरंगाबाद, प्र.आ. 2010, पृ.सं. 11
6. प्रो. विशाखा आखाडे, गोरवाणी, ट्रैमासिक, जुलाई-सितंबर 2015, पृ.सं. 29